

# वैयक्तिक तपशीलात बदल झाल्याची विनंती

पॉलिसी क्रमांक

दिनांक

Barcode

प्रस्तावकर्त्यांचं नाव

संपर्क क्रमांक

ई-मेल आयडी

सर्व रकाने भरणे सक्तीचे आहे. (तुमच्या विनंतीवर कार्यवाही करण्यासाठी किमान एक संपर्क क्रमांक सक्तीचा. वर दिलेला संपर्काचा तपशील भावी काळातील सर्व संपर्कासाठी अद्ययावत केला जाईल)

नावत बदल

प्रस्तावकर्ता  विमाधारक  नियुक्त व्यक्ती  वारसदार (तुम्हाला जसं नाव दिसलं पाहिजे तसं भरा)

श्री/श्रीमती/कुमारी

पहिलं नाव

मधलं नाव

अडनाव

टीप: नियमानुसार सहाय्यक पुरावे सादर करावेत (म्हणजे लग्नाचं प्रमाणपत्र/गॅझेटची प्रत/दत्तक विधान/घटस्फोटाचा करार)

पत्त्यातील बदल

लँडमार्क

पिन कोड

टीप: नियमानुसार सहाय्यक पुरावे सादर करावेत (म्हणजे युटिलिटी बिल्स/ बँक स्टेटमेंट/ पासपोर्ट/ ड्रायव्हिंग लायसन्स)

जन्मदिनांकातील बदल

प्रस्तावकर्ता  विमाधारक  सह विमाधारक  नियुक्त व्यक्ती  वारसदार

जन्मदिनांक

टीप: नियमानुसार सहाय्यक पुरावे सादर करावेत (म्हणजे जन्म प्रमाणपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट)

मार्गदर्शिका:

- जन्मदिनांकातील बदल पॉलिसीच्या मुदतीत फक्त एकदा करता येईल.
- जन्मदिनांकातील बदल करारा अधीन.
- जन्मदिनांकातील बदल केल्यामुळे शुल्कात बदल होईल.
- दुरुस्ती प्रकरणात, यूलिप पॉलिसीतील चढउतार (एनएव्हीमधील बदल) कंपनीकडून सोसला जाईल. ग्राहकाने जन्मदिनांकात बदल करण्याची विनंती केली तर यूलिप पॉलिसीतील चढउतार (एनएव्हीमधील बदल) पॉलिसीधारकाकडून सोसला जाईल.
- जन्मदिनांकात बदल केल्यामुळे जर हप्त्यात वाढ झाली तर ती पॉलिसीधारकाने घ्यायची आहे. जन्मदिनांकात बदल केल्यामुळे जर हप्त्यात घट झाली तर वरील फरक लागू शुल्काच्या कपातीनंतर पॉलिसीधारकाला परत देण्यात येईल.
- वरील बाबींवर कर तत्कालीन कर कायदानुसार लागू होईल.
- जन्मदिनांकात बदल केल्यानंतर करारातील फंड बदलू शकतो.
- जन्मदिनांकात बदल केल्यानंतर, जर ग्राहक प्रॉडक्टसाठी पात्र नसेल तर आमच्या करारात्मक अटीनुसार अनुरूप प्लॅन दिला जाईल. जर इतर प्लॅन मंजूर करणे शक्य नसेल तर पॉलिसी रद्द होईल आणि पॉलिसीतील नियम आणि अटीनुसार पैसे परत दिले जातील.
- वरील नियम पॉलिसीधारकाकडे असलेल्या इतर सर्व करारांवर लागू होईल आणि बदल सर्वांमध्ये होईल, ह्यासाठी विशेष विनंती केली असेल तरीही.

पॅन अद्ययावत करण्याची विनंती

पॅनसाठी पात्र

हो  नाही

पॅनसाठी पात्र नसल्याचं कारण

पॅन क्रमांक

नाव (पॅन कार्डवर जसे आहे तसे)

सादर केलेली कागदपत्रे

पॅन कार्डची प्रत  फॉर्म 60  फॉर्म 61  पॅनमधील घोषणा

जीएसटी (जर असेल तर) अद्ययावत करण्यासाठी विनंती

जीएसटी क्रमांक

नाव (जीएसटी अंतर्गत

नोंदणीकृत नाव)

सादर केलेलं कागदपत्र: जीएसटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट

मी खात्री देतो की मी दिलेला जीएसटी क्रमांक बरोबर आहे.

निवासी पत्त्यातील बदल

- सध्याचा निवासी पत्ता \_\_\_\_\_ नवीन निवासी पत्ता \_\_\_\_\_ सध्याचं आर्थिक वर्ष \_\_\_\_\_ साठी कर हेतूकरिता आणि इथून पुढे.
- सध्याच्या पत्त्यासाठी सादर केलेली कागदपत्रे \_\_\_\_\_ (पासपोर्ट/ ड्रायव्हिंग लायसन्स/विजेचं बिल/मतदाता ओळखपत्र/मागील 6 महिन्यांचं बँक स्टेटमेंट/टेलिफोन बिल (लँडलाइन) ह्याची प्रत.
- माझ्या निवासी पत्त्यात आणखी काही बदल झाला तर संबंधित कागदपत्रे देऊन मी कंपनीला कळवेन.

पॉलिसीधारकाची (प्रस्तावकर्ता) स्वाक्षरी: \_\_\_\_\_

असाइनी\* / ट्रस्टीची# स्वाक्षरी: \_\_\_\_\_

(\* पॉलिसीच्या अबसोल्यूट असाइनमेंटसाठी आवश्यक)

(# पॉलिसी जर एमडब्ल्यूपीए अंतर्गत असेल तर आवश्यक)

टीप: बदल विनंती करण्याच्या फॉर्ममधील अर्थ आणि परिणाम मला कळले आहेत आणि मी सादर केलेल्या बदलांची संपूर्ण जबाबादारी घेतो. पॉलिसी/वैयक्तिक तपशील ह्यातील कोणताही बदल पॉलिसीतील नियम आणि अटीच्या व संबंधित करारात्मक मार्गदर्शिकेच्या अधीन.

पोहोचपावती

खालील बदलासाठी अर्ज प्राप्त झाल्याची पोहोचपावती

नाव  पत्ता  संपर्काचा तपशील  ईमेल आयडी  जन्मदिनांक  ओळखीचा पुरावा  पत्त्याचा पुरावा

जीएसटी क्रमांक  निवासी पत्ता

पॉलिसी क्रमांक

दिनांक

प्राप्त करणारे

शिक्का  
आणि  
वेळ

## घोषणा

जेव्हा प्रस्तावकर्ता अशिक्षित असेल किंवा अपंगत्वामुळे त्याला लिहिता येत नसेल अथवा प्रस्तावकर्त्याने स्थानिक भाषेत स्वाक्षरी केली असेल तर लागू टीप: सल्लागार/एजंट/कंपनीचा कर्मचारी वगळून इतर व्यक्तीने साक्ष द्यावी.

मी (साक्षीदाराचं पूर्ण नाव) \_\_\_\_\_ (प्रस्तावकर्त्यासोबत नातं) \_\_\_\_\_ प्रौढ आहे आणि इथला निवासी आहे (पत्ता) \_\_\_\_\_, मी जाहीर करतो की मी फॉर्म वाचला आणि प्रस्तावकर्त्याला ह्या फॉर्ममधील मजकूर समजावून सांगितला आणि त्याला/तिला/ त्यांना तो कळला आहे.

साक्षीदाराची स्वाक्षरी

फक्त कार्यालयीन वापरासाठी:

ER  विनंती सादर करणारे  C  S  CR  CS

स्पार्क कॉल आयडी \_\_\_\_\_

दिनांक

स्कॅनिंग कॅबिनेट \_\_\_\_\_

प्राप्त करणारे \_\_\_\_\_

शेरा \_\_\_\_\_

शिक्का  
आणि  
वेळ

कृपया आमच्या कस्टमर सर्व्हिस सेंटर नंबर 1860-266-7766 वर कॉल करा (स्थानिक शुल्क लागू)  
कॉल सेंटरची वेळ: सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00. सोमवार ते शनिवार (राष्ट्रीय सुट्टी वगळून)



संपर्काचा पत्ता

आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इंशुरन्स कंपनी लिमिटेड, युनिट नं. 1ए आणि 2ए, रहेजा टिपको प्लाझा, राणी सती मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई 400097.